Mob.: +91-9891095232 +91-11-46082858

Regd. Office : CHL No. 350/2801, Motilal Nagar 2, Opp. Shankar Temple, Goregaon (W) Mumbai, Maharashtra - 400062

E-mail: abhijitrading@gmail.com, Website: www.abhijittrading.in, CIN: L51909MH1982PLC351821

Date: 19th November 2024

To,

The Manager Department of Corporate Service BSE Limited P.J. Towers Dalal Street, Mumbai - 400001

Sub: Newspaper Advertisement regarding Notice of Extra-ordinary General Meeting of the Company. Book Closure, Information on E-Voting and other related information.

In terms of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the advertisement regarding Notice of Extra-ordinary General Meeting of the Company to be held on **Tuesday 17th December, 2024**, through video conferencing / other audio video visual means, book closure, information on E-Voting And other related information published in the following newspapers.

Particulars	Purpose	Date of publication	
Daily Open Search	Hindi	18 th November 2024	
Daily Open Search	English		

We are enclosing herewith copies of the newspaper advertisements published.

The copies of the newspaper advertisements will also be available on the Company's website www.abhijittrading.in

We request you to kindly take the above in your records.

Kindly take the same into record.

For and on behalf of Board of Directors ABHIJIT TRADING CO LTD

VIRENDRA JAIN (Managing Director) DIN: 00530078

Place: New Delhi Encl: As above

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Late Ram Shambhu Mali @ Chandraiah @ Ram Shambhu Bassva Mali, the father of my client Ramu Ram Shambhu Mali has vide Deed of Gift Dated 22nd Day of May, 2024 gifted to my client the Flat No. 607, 6th floor, Shree Laxmi Tower, Shree Vasari Hi SRA Co-operative Housing Society Ltd Near M.T.N.L., New Goregaon Mulund Link Road, Malad (West), Mumbai 400064 together with all rights, title and interests therein and handed over the vacant peaceful and exclusive possession of the said Flat to my client. My client has instructed me to invite any claims o objections from any person/s claiming an right, title or interest in the above mentioned Flat No. 607 by way of sale lease, gift, lien, inheritance etc., then the are called upon to submit his/ her/ their claim to the undersigned within 14 day from the publication of this notice with copies of such documents and other proof in support of his/her/their claim/objection for transferring the said Flat in the name my client Ramu Ram Shambhu Mali. Sd/-

Mr. Satish Kumar Upadhyay,

Advocate High Court, M. I. Patel Compound, Pushpa Park Road No. 3, Malad (East), Mumbai - 97 Place: Mumbai, Date: 20-11-2024

NOTICE

1) MR. IMDAD HUSSAIN KURBANALI KAGZI & 2) MRS. ZEHRABANU IMDAD HUSSAIN KAGZI both (deceased) were Members of the Sarke Residency Bldg A Co-op Hbgs. Soc. Ltd. having address at Dr. Mascarenhas Road, Mazgaon. Mumbai 400010 holding Flat No. 505, on on 5 Floor, Bldg No. A wing 2, in the building of the society, 1) MR. IMDAD HUSSAIN KURBANAL KAGZI died on 27/07/2024 & 2) MRS ZEHRABANU IMDAD HUSSAIN KAGZI died o 19/12/2023 without making any nomination.
The society hereby invites claims and objectio from the heir or heirs or other claimants/objector o objections to the transfer of the said shares an nterest of the deceased member in the Flat No interest of the deceased member in the Flat No.
505, on 5" Floor, Bldg No. A wing 2 of Sarkar
Residency Bldg A Co-op Hsg. Soc. Ltd. of the
society within a period of 15 days from the
publication of this notice, with copies of such
documents and other proofs in support of his/her
/their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims (objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claim/objections if any received by the society for transfer of shares and interest of the deceased property in the capital (property of the society for transfer of shares and interest of the deceased nember in the capital / property of the society shall be dealt within the manner provided under the byebe deait within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objections in the office of the society/with the Secretary of the society between 10.00 am to 5.00 pm on from Monday to Sunday with perceptages of the detail of the society between with prior appointment from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

Sarkar Residency Bldg A Co-op Hsg. Soc. Ltd. Hon Secretary Place : Mumbai Date : 20/11/2024 Place : Mumbai

Smt. Veliben Ganesh Patel a co-member alongwith Mr. Ganesh Manji Patel of the Vasant Oasis Co-Operative Housing Society Ltd., having address at Building No. 16, Borosil Plot, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai - 40005 Marol, Andheri (Last), Mumbai – 400059 and holding Flat No. 1402, 14th Floor, Vasant Oasis Lilium Co-operative Housing Society Ltd., Building No. 16, Borosil Plot, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai – 400059 in the building of the Society, died on 13.07.2022 at Mumbai, without making any nomination

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs i support of his/her/their claims objections for transfer of shares an interest of the deceased member in th apital / property of the society. If r claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the Capital / Property of the society in suc manner as is provided under the bye-lay of the society. The claims / objections, i any, received by the society for transfer o shares and interest of deceased membe in the Capital/Property of society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the Registered bye-laws of the society is available for inspection by th claimants/objectors, in the office of th society/with the Secretary of the society between 6 P.M. to 8 P.M. from the date o publication or the notice till the date o expiry of its period. For and on behalf of

Vasant Oasis Lilium C.H.S. Ltd Date: 20/11/2024 Hon. Secretary Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Shri Nurali Valibhai Momin a member o rstwhile Harchu Niwas Co-operativ lousing Society Ltd.,[Harchu Sin Bahar Co-operative Housing Societ Ltd.(Proposed)], having address Behram Baug Road, Jogeshwari (West Mumbai-400102, holding Shar Certificate No.3 and Flat No.802, on 8t Floor, A-Wing in the building of the society, died on 04/07/2019, withou making any nomination whilst his wif Smt. Amirbanu Nurali Momi eaving behind Shri Imran Nura Momin, son and Smt. Safrin Nura Momin, daughter, as their only survivin legal heirs to succeed to the estate of th

said deceased.

The undersigned hereby invites claims o objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to the ransfer of the said shares and interest of e deceased member in the capita property of the society within a period of this notice addressed to the of this notice addressed to the undersigned and copy to the Secretary of the said society, with certified copies of such documents and other proofs is support of his/her/their claims /objection or transfer of shares and interest of th deceased member in the capital property of the society. If no claims objections are received within the perio prescribed above, it shall be deemed t ave been waived and the society sha be free to deal with the shares an interest of the deceased member in the capital/property of society in suc anner as it is provided under Bye-law

At Mumbai, on this 20th Day of November, 2024.

Add: 601, The Vishva Prem CHS Ltd Patel Estate Rd., Jogeshwari (W)

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that the Mhada ha issued original allotment letter to the original allottee KUMARI LEKHA PRAMODCHANDRA SHAH in respect of Room No. D-3, admeasuring 40 sq.mts. Built-up area, at Gorai (1) Pooja Co-operative Housing Society Ltd., Plot No.66, RSC Road No. 9, Gorai (1) Borivali (West), Mumbai-400092., which has been lost/misplaced by my clier MR. MANGESH BALARAM KHAIRE for which a lost complaint is lodged a Borivali Police Station, Mumbai city through online Lost Report No. 138953-2024, Dated 19/11/2024.

ANY PERSON or PERSONS havin any claim or claims against or in respec of the aforesaid allotment letter and other related documents and/o premises or any part thereof by way o any right, title or interest, mortgage encumbrance, lease, lien, charge o otherwise howsoever are hereby equested to make the same known in rriting with documentary proof to **Mr** DHARMENDRA GUPTA, Advocate Bombay High Court, having its office at Office No. 9A, Ajanta Square Mall Borivali West, Mumbai 400092., within a period of 15 days from the date herec otherwise such claim or claims, any, will be considered as waived and abandoned unconditionally and rrevocably.

MR. DHARMENDRA GUPTA ADVOCATE, BOMBAY HIGH COUR Date: 20/11/202

PUBLIC NOTICE Late Madhusudan Ganesh Phansalkar

& Late Madhay Ganesh Phansalkar, members of the Shilpashree Co-on Hsg. Society Ltd. Flat no. 2, ground floor, situated at Phansalkar's Bunglow, Brahmin society, Naupada, Near maruti temple, Thane west, Adied on 29-10-1986 & 12-11-1990 respectively without making any Nominations. The society here by invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares & interest of the deceased members in the property of the society within the period of 15 days from the publications of this notice with copies of such documents & other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares & interest of the deceased member's in the capital property of the society. If no claims/objections are received within the period of prescribed above, the society shall be free to deal with the shares & interest of the deceased members in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Byelaws of the society is available for inspection by the claimants/objectors in the office of the society/with the secretary of the society between 7.00 p.m. to 8.00 p.m. from the dates of publications of this notice till the date of expiry of its period.

Sd/-Secretary For and on behalf of Shilpshree Co-op. Hsg. Society Limited. Thane west. Thane 400 602.

Date: 19 11 2024

dated 18/04/2024.

Place: Dombivli

Date: 20/11/2024

FEDBANK

receipt of the said demand notice

2002 on this November 18 of the year 2024

respect of time available to redeem the secured assets.

Registration of District and Division Thane.

Place: Thane

Whereas

LOSS OF SHARES

Notice hereby given that certificate(s) in respect of below mentioned Equity shares of the M/s. CERA SANITARYWARE LIMITED ('Company') registered office at 9, GIDC Industrial Estate, Kadi, Mehsana Dist, GUJARAT-382715 has/have been lost/misplaced/stolen and the holder(s)/claimant of the said shares, MR./MRS. DILIP KUMAR AGRAWAL has/have applied to the Company for issue of Duplicate share certificate(s) in lieu of the Original Share Certificate No.14204 belonging to Folio No.00001176. Any person having claims/objections in the said shares, should communicate to the Company at the Registered Office of the Company within 15 days from the date of publication of this notice, failing which the Company shall proceed to issue Duplicate Share Certificates.

> NAME(S)& ADDRESS OF THE SHAREHOLDER

DILIP KUMAR AGRAWAL

Date: 20 November 2024

Place: Patna

Thanks Giving to

Holy Spirit,

Jesus Christ,

Mother Mary,

St. Joseph,

St. Jude,

St. Micheal,

Fr. Newman, Blessed

Renaldi, all angels,

saints & apostles for

safe return.

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that the Flat No.3, situate in building 10/A of Chembur Navjivan Co-operative Housing Society Ltd, Plot No.34, Ramkrishna Chemburkar Marg, Chembur, Mumbai-400074 jointly stands in the name of Mr.Kishanlal Lalchand Maheja & Mr.Ashok Lalchand Maheja in equal part and title. This is on record in Share Certificate no.145 of ten shares having distinctive no's 1441

on record in Share Certificate no. 145 of ten shares having distinctive no's 144 to 1450. Both no's inclusive. Mr. Kishanlal Lalchand Maheja died on 25.08.2012 intestate leaving behind as his legal heirs, his wife Mrs. Padma Kishanlal Maheja and three children Mrs. Kanchan Pratik Javeri, Mrs. Heand Anil Khithani and Mr.Vicky Kishanlal Maheja. My clients Mrs. Kanchan Pratik Javeri, Mrs. Heena Anil Khithani and Mr. Vicky Kishanlal Maheja have agreed vide a deed of release to release, relinquish and transfer their 37.5% interest out of 50% total in

release, relinquish and transfer their 37.5% interest out of 50% total in favour of their mother Mrs. Padma Kishanlal Maheja. Hereafter Mrs. Padma Kishanlal Maheja shall have full rights and entitlement to the entire 50% share and rights as were in the name of Mr. Kishanlal Lalchand Maheja. By this Notice Mrs. Padma Kishanlal Maheja informs the general public that she has applied to the society to have her name on the Share certificate and all records of the society in place of Mr. Kishanlal

certificate and all records of the society in place of Mr. Kishanlal Lalchand Maheja. Should any person/s/institutions have any objection to the same, may make it known in writing with adequate documentary proof in support of their claim within 14 days of publication of this potics. Else the society shall be

this notice. Else the society shall be free to take the next steps according to the bye-laws without prejudice.

Advocate Dhiren J Shah,

29 Station View Bldg, Opp. Railway Station, Chembur, Mumbai – 71

ADVOCATE DILIP K. GANDHI

Mobile: 9892176055

3, Satchidanand Society, Tialk Road

FEDBANK FINANCIAL SERVICES LTD.

Register office Address:- Unit No.: 1101, 11th Floor, Cignus, Plot No. 71 A, Powai, Paspoli, Mumbai - 400 087

Opp. HDFC Bank, Dombivli (East)

PUBLIC NOTICE

Take notice that Flat No. 1006, 10th Floor, 'A' Wing, CASA

VISTA A TO D CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., in

Lakeshore Greens Project, Khoni, Kalyan Shil Road

Dombivli - East, Tal. Kalyan, Dist. Thane - 421204 now

owned and possessed by Shri. Keshab Chandra Das and the

member of said society. That previously the said residential fla

was owned by Mr. Keshab Chandra Das & Mrs. Aloka

Keshab Das jointly. Afterwords Aloka Keshab Das died or

17/02/2024 & after her death 1) Shri. Keshab Chandra Das

(Husband), & 2) Mr. Amitkumar Keshab Das (Son) are the only

legal heirs. Subsequently 1) Mr. Amitkumar Keshab Das has

release his 25% undivided share in flat in favour Shri. Keshab

Chandra Das as per Release Deed dated 18/04/2024 and the

same is registered at Sub Registrar Kalyan – 5 under No. 5557

If any other legal heirs, person/s have any claim like mortgage

lien, Sale, any right, gift etc. over the said Flat, can claim in writing

with the undersigned office within the period of 15 days from

Publication of this Notice. Afterwords no such a claim shall be

entertained and further action shall complete which please note.

POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of Fedbank Financial Services Ltd. unde

the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit

Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under section

13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 20/08/2024 calling upon the Borrower, Mortgagor, Co

Borrower(s) and Guarantor:- (1) Satish Motiram Shelar (Borrower); (2) Sonali

Satish Shelar (Co-Borrower), to repay the amount mentioned in the said notice bein

Rs. 25,76,804.66/- (Rupees Twenty Five Lakhs Seventy Six Thousand Eight

Hundred Four & Sixty Six Paise Only) as on 14/08/2024 in Loan Account No.

FEDKCSSTL0490934 together with further interest thereon at the contractual rate

plus all costs charges and incidental expenses etc. within 60 days from the date o

The Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor mentioned hereinabov

having failed to repay the above said amount within the specific period, notice is

hereby given to the Borrower, Mortgagor, Co-Borrower(s), Guarantor and the public in

general that the undersigned Authorised officer has taken POSSESSION of the

property described herein below in exercise of powers conferred on him under Section

13(4) of the SARFAESI Act read with Rule 8 of Security Interest (Enforcement) Rules

The Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor mentioned hereinabove i particular and the public in general is/are hereby cautioned not to deal with the

following property and any dealings with the following property will be subject to the

charge of Fedbank Financial Services Ltd. for an amount Rs. 25,76,804.66/- (Rupees

Twenty Five Lakhs Seventy Six Thousand Eight Hundred Four & Sixty Six Paise Only) as on 14/08/2024 in Loan Account No. FEDKCSSTL0490934 together with

further interest thereon at the contractual rate plus all the costs charges and incidenta

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 of the Act, i

SCHEDULE I

DESCRIPTION OF THE MORTGAGED PROPERTY

R.C.C. Building Grampanchayat House No. 140/C, admeasuring about 1440 Sq. Ft

equivalent to 133.82 sq. mtrs. built-up area on Second Floor, Near Z.P. School, Padgha

Road, constructed on land bearing situated lying and being Grampanchayat Khandval

Village Vashere Taluka Bhiwandi Dist Thane, Sub – Registration Taluka Bhiwandi and

e-mail: mumbai.lakshadeep@gmail.com, activetimesnews@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

J. S. Rodrigues

7, Bhagela House, North of Congress Maidan New Area, Kadamkuan, Patna, Bihar-800003

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u>

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/25231/2024 Date :- 05/11/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 696 of 2024.

Applicant :- Shreeji Solitaire Co-Operative Housing Society Ltd.

Add: Village Gandhare, Khadakpada Circle, Kalyan (W.), Tal. Kalyan, Dist. Thane-42130

Add: Village Gandhare, Khadakpada Circle, Kalyan (W.), Ťal. Kalyan, Dist. Thane-421301
Versus
Opponents: - 1. M/s. Shreeji Associate through Partner Mr. Pritesh Mahesh
Patel, 2. Mrs. Bayjabai Pandurang Mhatre, 3. Mr. Madhukar Pandurang Mhatre,
4. Mr. Sunil Pandurang Mhatre, 5. Mr. Anil Pandurang Mhatre, 6. Mr. Sandeep
Pandurang Mhatre, 7. Mrs. Suvarna Sunil Bhagat, 8. Mrs. Muktabai Ravindra
Mhatre, 9. Mr. Latesh Ravindra Mhatre, 10. Mrs. Harshala Paresh Shelar, 11.
Mrs. Ranjana Dayal Bhoir, 12. Mrs. Vandana Balkrushana Bhagat Take the
notice that as per below details those, whose interests have been vested in the said
property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above.
Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this
regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case
has been fixed on 02/12/2024 at 12.00 p.m.
Description of the Property - Mauje Gandhare, Tal. Kalyan, Dist. Thane

becompact of the Froperty image duriance, run runyan, block that				
Survey No./ CTS No.	Hissa No.	Area		
45 47	10 3/B	600 Sq. Mtr. 1550 Sq. Mtr.		
	Total	2150 Sq. Mtr.		

SEAL

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-

FEDBANK

FEDBANK FINANCIAL SERVICES LTD. Register office Address:- Unit No.: 1101, 11th Floor, Cignus, Plot No. 71 A, Powai, Paspoli, Mumbai - 400 087

POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of Fedbank Financial Services Ltd. unde the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 30/08/2024 calling upon the Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor:- (1) SAJID MOHD. HAROON SHAIKH (Borrower); (2) AASMA BANO SHAMSUDDIN SHAIKH (Co-Borrower); (3) IMTIYAZ ZAHIRULHAQUE ANSARI (GUARANTOR), to repay the amount mentioned in the said notice being Rs. 21,07,863.13/- (Rupees Twenty One Lakhs Seven Thousand Eight Hundred Sixty Three & Thirteen Paise only) as on 14/08/2024 in Loar Account No. FEDKCSOHL0507035 together with further interest thereon at the contractual rate plus all costs charges and incidental expenses etc. within 60 days from the date of receipt of the said demand notice.

The Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor mentioned hereinabov having failed to repay the above said amount within the specific period, notice is hereby given to the Borrower, Mortgagor, Co-Borrower(s), Guarantor and the public in general that the undersigned Authorised officer has taken **POSSESSION** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the SARFAESI Act read with Rule 8 of Security Interest (Enforcement) Rules 2002 on this November 18, of the year 2024

The Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor mentioned hereinabove i particular and the public in general is/are hereby cautioned not to deal with the following property and any dealings with the following property will be subject to the charge of Fedbank Financial Services Ltd. for an amount **Rs. 21,07,863.13/- (Rupee**s Twenty One Lakhs Seven Thousand Eight Hundred Sixty Three & Thirteen Paise only) as on 14/08/2024 in Loan Account No. FEDKCS0HL0507035 together with urther interest thereon at the contractual rate plus all the costs charges and incidental expenses etc.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE MORTGAGED PROPERTY

All that piece and parcels of residential flat bearing, admeasuring about 465.00 Sq. eet or 43.21 Sq. Meter Flat No. 508 Built - Up situated on Fifth Floor of and B building known as "ROYAL GARDEN" being constructed on land bearing Survey No. 43 Hissa No.11, at Mauje Narpoli Dist: Thane having Municipal House No. 761, Narpoli, Bhiwandi, Dist. Thane, 421308 and which is situated within the limits of Bhiwand Nizampur City Municipal Corporation Bhiwandi, Dist. Thane, within the Registration district of the District Registrar of Assurances, Thane and within the registration subdistrict of sub Registrar of Assurances, Bhiwandi,

Place: Thane Date:- 18/11/2024

Sd/- (Authorized Officer) **Fedbank Financial Services Ltd**

जाहीर नोटीस नमाम लोकांस अमचे अशिल यांनी दिलेल्या माहितीवरुन या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की. खालील परिशिष्टात वर्ण

. क्लेल्या शेतजमीन १) अक्रम बडेसाहब शेख, रा. मिसगर कॉलनी, लालटाकी, अहमदनगर ४१४००१ यांच्या वडिलोपार्जी गालकी वहिवाटीच्या होत्या व आहे. तसेच अक्रम बडेसाहब शेख यांचे खापर पंजोबा नामे शाहमोहमंद उर्फ शाहमहंमद बडेसाहर अब्दूल गफुर व आमचे अशिल यांची आई नामे फातेमा गुलामहुसेन शेख यांचे आजोबा शेख महंमद शेख दाऊद यांनी वुलमेंद सुरींग जसीन व जाब दुसींग जसीन यांच्याकडून खरेदीखत दस्त क्रमांक ३७/१९२० दिनांक १६/०१/१९२० रोजी रक्कम रुपये ४००/– व खरेदीखत रक्कम रुपये २४००/– घेतल्या होत्या व आहे. तसेच आमचे अशिल यांचे खापर पंजोबा शाह महंमद उर्फ शाहमहंमद बडेसाहब अब्दुल गफुर दिनांक ०३/०९/१९३९ रोजी मयत झालेले होते. त्यांचे कायदेशीर व आमचे अशिल व १) अस्लम बडेसाहब शेख, २) शफीक बडेसाहब शेख, ३) इंजमाम आयाज शेख, ४) इम्रान आयाज शे .) फहीमा आयाज शेख, ६) शाहीन शब्बीर शेख, ७) शाहनवाज शब्बीर शेख, ८) साबीर शब्बीर शेख, ९) सद्दाम शब्बी शेख, १०) सोहेल शब्बीर शेख, ११) निलोफर शफीक शेख, १२) ईसाक अब्दुल शेख, १३) शेख लतीफ अब्दुल गुरुर १४) शेख रईसा इकबाल, १५) शेख इरफान इकबाल, १६) शेख अनीस इकबाल, १७) शेख शिरीन इकबाल, १८) शेख जावेद फारुक, १९) शेखे जाकीर फारुक, २०) शेख नवेद फारुक, २१) तबस्सुम अन्वर सय्यद, सर्व रा. मिसगर कॉलनी नालटाकी, अहमदनगर यांनी अहमदनगर येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी वारस चौकशी अर्ज क्र. २९२/२०२ भन्यये कायदेशीर वारस प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यानंतर या पैकी काही वारसदार यांनी सदर मिळकतीबाबत मौजे कोत कल्याण, ता. अंधेरी, जि. मुंबई सब डि ।। व तालुका अंधेरी डि ।। मुंबई उपनगर येथील बृम्दुमुंबई महानगरपालिका हिंदील बांढे कुलो संकुलनातील सप्हें ने. १६४, हिस्सा नंबर ९अ व सप्हें नंबर १६४ हिस्सा नंबर ९ सदर्मात में अदिवित इन्फ्रा सर्विरेस स्मा ४५ / २ब, मु दामोली, ता.मजेल, जि. तयाज टा मामीदारी कमानी मामीदार १०) अख्तर अकल्प सच्यद, रा.जंदी नं. २०२, ड्रीम सॉलीटर सोसायटी, प्लॉट नं. १०३/११५, सेक्टर १९, उळवे (वहाळ), ता. पनवेल जि. रायगड २) लालसुर्य रोजी मा. नोटरी पब्लीक साहेब. अहमदनगर यांच्या समोर करून दिलेला आहे. त्या मोबदल्यात रक्कम रूपये ३३.००.००० (तेहतीस लाख रुपये मात्र) घेतलेली आहे. तसेच त्यांनी सदर मिळकतीसंदर्भात कायदेशीर बाबी पुर्तता करण्यासाठी त्यांनी मा. दुय्यम निबंधक साहेब अहमदनगर यांच्या कार्यालयामध्ये स्पशेल मुखल्यारपत्र दस्त क्र. १७४४/२०२४ दिनांव २७.०३.२०२४ करून दिले आहे. तसेच आमचे अशिल यांचे आईकडील पंजोबा नामे शेख महमद शेख शेख दाऊद यांनी ज्यारिक प्रतिस्त्या मीजे कोले कल्याण, ता. अंधेरी, जि. मुंबई सब व मीजे कुली ता. कुला, जि. मुंबई पेरील परिशिक्यणे ममुद मिळकती ह्या आईकडील कायदेशीर वारसदार पैकी १) सी. नसीम बानोब इब्राहीम शेख, २) मोहम्मद इलयेस इब्राहीम शेख, ३) हर्षाद इब्राहीस शेख, ४) सतमा इस्माईल शेख, ५) नुरजहा निस्सार अहमद शेख, २) सी. जीएब अहम्मद निसार अहमद शेख, ७) एवाशम एक्वाल खेख, ८) इन्तेखांब रजवाल शेख, ९) नुरजहा शेख मेहम्द, ५० शेख कुनेद शेख मेहमूद, १९) शेख युबेद शेख मोहम्मद, २२) तबसुम युस्फ़ शेख, ९३) सतमान युस्फ़ शेख, १४) मुमन युस्फ़ शेख, १५) ताबसुम युस्फ़ शेख, १५) ताबसुम युस्फ़ शेख, १८) जाका अब्दुलसद शेख, १९) तबसुम युस्फ़ शेख, े नवशाद उरमान शेख, २१) शपुफता फकरुदिन खान, २२) इशरथ शफी शेख, २३) आबुझर शफी शेख, २४) एफीक लाम हुसेन शेख, २५) सलीम गुलाम हुस्सेन शेख, सर्व रा. पुणे, शहर पुणे यांनी ए ऑण्ड टी इंटरप्रायजेस रा. सी–२०३ नेरूब ल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, नवी मुंबई ४००७०६ ह्या भागीदार कंपनीचे प्रोप्रायटर अख्तर अक्वर सय्यद, रा. फ्लॅट नं.२०२ ड्रिम सॉलीटर सोसायटी, प्लॉट नं. १०३/११५, सेक्टर १९, उळवे (वहाळ), ता. पनवेल, जि.रायगड यांना कुलमुखल्ट दस्त क्रमांक ९७५८/२०२४ दिनांक ३१.०५.२०२४ रोजी मा. दुय्यम निबंधक साहेब, हवेली नं. १ पुणे या कार्यालय र्गोदवून दिलेले आहे. तसेच समज्योता करारनामा (Memorandum of Understanding)दस्त क्र. ३२२५/२०२४ अन्वर ना. नीटरी पब्लीक, साहेब पुणे यांच्या समोर नींदवुन दिलेल्या आहे. तरमेच मिळकतीमध्ये आमचे अशिल यांचा मुरलीम वारस हायदयाप्रमाणे सदरहु मिळकतीमध्ये अविभक्त हिस्सा होता व आहे. सदर मिळकतीची अद्यापपोवतो कोणत्याही सनदशी गर्माने वाटणी, विभागणी, दिशा ठरवण्यात आलेल्या नाही. आमच्या अशिलास नुकनेच असे समजले आहे की, शाह मोहमं उर्फ शाह महंमद बडेसाहब अब्दुल गफुर व शेख महंमद शेख दाऊद यांच्या काही वारस मिळकतीमधील अविभक्त हिस्स विकण्याच्या तयारीत आहेत. सबब या नोटीसीब्दारे कळविण्यात येते की, १) शेख अस्लम बडेसाहब व २१ इतर तसेच १, नसीम बानो इब्राहीम शेख व इतर २४ जण यांच्याबरोबर खालील परिशिष्ठामध्ये नमुद केलेल्या मिळकतीबाबत खरेदी –विक्रीच न्याही प्रकारचा व्यवहार करु नये व केल्यास आमच्या अशिलाच्या हिस्सावर बंधनकारक राहणार नाही. याच व अन्य काणत्याह्य प्रकारचा व्यवहार करु नथ व करूयास आमच्या आशताच्या हिस्सावर बधनकारक राहणार नाहि. याचा नोंद च्याते, लोकोंची फरमात होफ नये म्हणून मुहामुह्त स्वर लाहिर नोटीस दिली असे परिशिष्ट – १) मीजे कोले करव्याण, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई सब डि व तालुका अंधेरी व डि मुंबई उपनगर येथील बृग्हमुंबई महानगरपालिका हिंदतील बांद्रे कुलों संकुलनातील सर्व्हे नंबर १६४ हिस्सा नंबर १३४ क्षेत्रफळ ३ एकर ९ गुंठे व सर्व्हे नंबर १६४ हिस्सा नंबर १ बीझफळ २१ मुंठे ही मिळकर २) मीजे कोले कट्याण, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई सब डि व तालुका अंधेरी व डि मुंबई उपनगर येथील बृग्हमुंबई महानगरपालिका हिंदतील बांद्रे कुलों संकुलनातील सर्व्हे नंबर १६४ हिस्सा नं. १ क्षेत्रफळ १०.५० गुंठे, सर्व्हे नंबर बृश्तमुंब्र महानारपालिका हिद्दाला बांद्र कुला न्युक्तनातात नरेंद्द नवर अह नक्ष्य रहत्या उ. न अह नक्ष्य कुश्तमु १९८ हिस्सा नंदर भे कोम्फ्रक ५,3 मुंठे, सार्ट नंदर १८४ हिस्सा नंदर ४ कोमफ्क ९,9 मुंठे, सार्ट नंदर १८४ हिस्सा नंद १ मुंठे, सार्ट नंदर नेवर १९४ हिस्सा नंदर २ कोमफ्क ७५.८८ मुंठे, सार्ट नंदर १५५ हिस्सा नंदर ३ कोमफ्क ०,७६ मुंठे, सार्ट नंदर १९५ हिस्सा नंदर १ कोमफ्क ०,७६ मुंठे, सार्ट नंदर १९५ हिस्सा नंदर १ कोमफ्क १ हेटल २० मुंठे ०,५५ काम रास्टे नंदर १९५ हिस्सा नंदर २६४ हिस्सा नंदर १ कोमफ्क १० मुंठे ०,५५ काम रास्टे नंदर १९५ हिस्सा नंदर २ कोमफक १४.८२ मुंठे, सार्ट नंदर १९ हिस्सा नंदर १ कोमफक १९८२ मुंठे, सार्ट नंदर १४ हिस्सा नंदर १ कोमफक १९.८२ मुंठे, सार्ट नंदर १४ हिस्सा नंदर १ कोमफक १९.८२ मुंठे, सार्ट नंदर १४ हिस्सा नंदर १ कोमफक १९.८२ मुंठे, सार्ट नंदर १० हिस्सा नंदर १ कोमफक १९.८२ मुंठे, सार्ट नंदर १० हिस्सा नंदर १ कोमफक १९.८२ मुंठे, सार्ट नंदर १० हिस्सा नंदर १ कोमफक १९.८२ मुंठे, सार्ट नंदर १० हिस्सा नंदर १ कोमफक १९.८२ मुंठे गुठे सन्हें नंबर १९७ हिस्सा नंबर ४ + सन्हें नंबर १९७ हिस्स नंबर ६/२ एकुण क्षेत्रफळ ६० गुठे आणि परिमल इंडिस्ट्रीअल इस्टेट, प्लॉट नं. ५५ रुम नं १७ व १८ गोरेगांव ता. अंधेरी जि. मुंबई येणेप्रमाणे चर्तुः सिमापूर्वक शेतजिमन मिळकत तंदमुत वस्तूसह् व वहिवाटीच्या हक्कांसह काहीएक राखुन न ठेवीता असे. **तारीख- १४.११,२०२४** अंड. फिरोज कम्मु शेख- ऑफिस- प्लॉट नं. १८, अमर कॉम्प्लेक्स, दगडी चाळ जवळ, मुकुंदनगर, अहमदनगर मो.नं. ७०२०२०१२१३

Read Daily Active Times

APPENDIX -16 (Under the Bye-law No. 35)

The Form of Notice inviting claims of objections to the Transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital /Property of the NOTICE

Shr/Smt BHIVAJI AKARAM PATIL a Member of tha SANKALP -17 Co-operative Housing Society Ltd., having address at 103, Ganesh Manch Marg Sofia Z road, New Negpada 400 008 And Holding Flat No. 603 in the building of the society died On 25-07-24 without making any nomination

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants / objector or objectors to the transfer of the said shares and Interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with coples of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society, shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims /objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the Capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye- laws of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors. In the office of the society / with the Secretary of the society between **7.00 pm** To **9.00** pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place : Mumbai Date : 19/11/2024

(SANDESH RANE) Hon. Secretary For and on behalf of

Sankalp -17 Co-op. Housing. Society. Ltd.

U GRO Capital Limited

4th Floor, Tower 3, Equinox Business Park, LBS Road, Kurla, Mumbai 400070 **DEMAND NOTICE**

LINDER THE PROVISIONS OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("THE ACT") AND THE SECURITY INTEREST

(ENFORCEMENT) RULES, 2002, ("THE RULES")

The undersigned being the authorised officer of UGRO Capital Limited under the Act and in exercise of the powers conferred under Section 13(2) of the Act, read with the Rule 3, issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned

reasonably believes that the borrower(s) are avoiding the service of the demand notice(s), therefore the service of the demand notice is being effected by affixation and publication as per the Rules. The contents of the demand notice(s) are extracted herein below: Demand Notice Date and Name of the Borrower(s)

	Amount	
1. National Engineers, 2. Meera Ramesh Prajapati 3. Ramesh Jagdish Prajapati, 4. Shubham Engineering Works LAN – UGMUMTH000000S154	Demand Notice date: 05-11-2024 Amount: Rs. 53,32,002/- as on 05-11-2024	
Description of Secured Asset(s): ALL THAT PART AND PARCEL OF THE IMMOVABLE PROPERTY		

BEING IN INDUSTRIAL UNIT NO. 220 ON 2ND FLOOR IN BUILDING E/6 IN BHOOMI WORLD, NEAR HOTEL GOPAL, OFF MUMBAI AGRA ROAD, SURVEY NO. 69/6,57/3,57/2 OF VILLAGE PIMPLAS, BHIWANDI, TALUKA BHIWANDI, DIST. THANE 421302, PINCODE: 421302. 1. Teipal Enterprises, 2. Takhat Singh Demand Notice date: 05-11-2024 3. Chhailkanwar Takhatsingh Champa LAN - HCFMHOSEC00001019749 Amount: Rs. 32.52.618/

Description of Secured Asset(s): All that part and parcel of the immovable property Being i Shop No.09, Ground Floor, Vimal Plaza Welfare Society (Golani Residential Complex), S.No. 96/3+96/4+96/7(p), Near Golani Naka, Village Waliv, Vasai East, Tal.vasai, Dist.Palghar, Maharashtra - 401208, Pincode: 401208. The borrower(s) are hereby advised to comply with the demand notice(s) and pay the demand amoun

mentioned therein and hereinabove within 60 days from the date of this publication together with applicable interest, late payment penalty, bounce charges, cost and expenses etc. till the date of realization of the payment. The borrower(s) may note that UGRO Capital Limited is a Secured Credito and the loan facility availed by the borrower(s) is a secured debt against the immovable property(ies being the secured asset(s) mortgaged by the borrower(s) with UGRO Capital Limited.

In the event, the borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time UGRO Capital Limited shall be entitled to exercise all the rights under Section 13(4) of the Act to take possession of the Secured Asset(s) including but not limited to transfer the same by way of sale or b invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder in order to realize the dues in the loan account of the borrower(s). UGRO Capital Limited is also empowered to ATTACH AND/OR SEAL the Secured Asset(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the sale of the Secured Asset(s), UGRO Capital Limited also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the Secured Asset(s) is insufficient to cover the dues payable by the borrower(s) to UGRO Capital Limited. This remedy is in addition and independent of all other remedies available to UGRO Capital Limited under any other law.

The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act in respect of time available, to

redeem the Secured Asset(s) and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing or dealing with the Secured Asset(s) or transferring the same by way of sale, lease or otherwise (other than in ordinary course of business) any of the Secured Asset(s) without prior written consent from UGRO Capital Limited and non-compliance of the above is ar offence punishable under Section 29 of the Act. The copy of the demand notice(s) is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, collect the same from the undersigned.

Authorised Officer UGRO Capital Limited

ABHIJIT TRADING CO LTD

CIN: L51909MH1982PLC351821 Reg Off: Chl No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon Mumbai 400062Corp. Off: 16/121-122, Jain Bhawan Faiz Road W.E.A Karol Bagh New Delhi-110005 Email Id: abhijitrading@gmail.com Website: www.abhijittrading.in, Ph: +91- 9891095232

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the

ompany will be held on **Tuesday, 17th December, 2024 at 01:00 pm** througl /ideo Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) to transact the pusiness, as set out in the Notice of EGM. The Notice of EGM for the Financia ear ending 2024-2025 is available and can be downloaded from Company Website www.abhijittrading.in & BSE www.bseindia.com.

n compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 or he Companies (Management and Administration) Rule, 2014 as amended rom time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 the Members are provided with the acility to cast their votes on a resolution set for in the notice of EGM using lectronic voting system (e-voting) provided by Bigshare. The voting rights o Members shall be in proportion to the equity share held by them in the equity share capital of the Company as on 10th December, 2024 ('cut-of

he remote e-voting commences on 14th December, 2024 at 09:00 am IST and nds on 16th December, 2024 at 5:00 pm IST. During the period Member ma ast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by igshare thereafter. Those Member who shall be present in the EGM through /C/OAVM facility and had not cast their votes on the Resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the EGM.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend/participate in the EGM through VC/OAVM but shall not be ntitled to cast their votes again.

Any person who acquires share in the Company and becomes a Member of the ompany after the Notice has been sent electronically and hold share as of cut off dates; may obtain the login ID and password by sending a request to vote.bigshareonline.com. However, if he/she is already registered wit Bigshare for remote e-voting than he/she can use her/his existing User Id 8 assword for casting the votes.

f you have not registered your email address with the company/ depository you may please follow below nstruction for obtaining login details for e-voting:

Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy Holding

Place : New Delhi

of the share Certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to abhijitrading@gmail.com Please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Holding Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to abhijitrading@gmail.com

Members who have not registered their email addresses with the company may egister the same by provide Folio No., Name of shareholder, PAN (self-attested canned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadha Card) by email to $\underline{abhijitrading@gmail.com} \& \underline{mukesh@bigshareonline.com}$ or details relating to remote e-voting, please refer to the Notice of the EGM. ou have any queries relating to remote e-voting please refer to Frequentl Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available a ne downloads section of <u>www.evoting.nsdl.com</u> or contact at toll free no. 1800 .020 990 and 1800 22 44 30 or send a request to evoting@nsdl.co.in

he details of EGM are available on the website of the company at vww.abhijittrading.in, BSE at www.bseindia.com

For ABHIJIT TRADING CO LTD Virendra Jain Managing Director DIN: 00530078

Fedbank Financial Services Ltd Date:- 18/11/2024 Published and Printed by Mr. Vijay Pandurang Chandwadkar on behalf of M. S. Media & Publications Private Limited. Printed at print Somani Printing Press - Gala No 3 & 4, Amin Industrial Estate, Sonawala Cross Raod no 2, Near Jawahar Nagar Fatak Bridge, Goregaon East. Mumbai 400063. and Published at A-502, Plot 239, RDP 6, A Wing, Kesar Plaza, near Charkop Market, Kandivali (W.), Mumbai-400 067.

Sd/- (Authorized Officer)

ें□स्⊟िम

详. ШШ日前田

□ШПтШ⊢

| COO | COO

-8000Co

जाहीर सूचना

माझे अशील **श्रीमती यास्मिन तुगरल सलीम शाह** य फ्लॅट क्र.बी/००३, तळमजुला, सिल्वर आर्च इमारत आणि आता विश्व धाम को-ऑप.हौ.सो.लि. म्हण ज्ञात सोसायटी, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), ता. व जि ठाणे-४०११०५ या जागेच्या मालक आहेत. यांच्य वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. तथापि माझ्या अशिलाकडून में. जैन डेव्हलपर्स आणि श्रीमती नयन शैलेश मेहता यांच्या दरम्यान दिनांक २९.०१.१९८९ रोजीचा सदर फ्लॅटबाबत झालेला मुळ बिल्डर करारनाम हरवला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर दिनांव २९.०१.१९८९ रोजीचा मुळ करारनामाबाबत विक्री अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकी हक्क किंवा अन्य इत प्रकार कोणताही दावा असल्यास त्यांनी माझ्याकड आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे आवश्यक दस्तावेर्ज ाव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसा**त नेखी स्वरुपात कळेवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दाव त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि तदनंत कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि सदर फ्लॅट जागेचे अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्र प्तल्याचे समजले जाईल.

दिनांकः २०.११.२०२४ **आर.एल. मिश्रा** वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्ट स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर–४०९२०९

जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती प्रमिला शेखर सुवर्णा या फ्लंट क्र.२०३, २रा मजला, ए/२ विंग, श्रीनाथ भुवन को ऑप.हौ.सो.लि., खारी गाव, भाईंदर (पुर्व), ता. र जि. ठाणे–४०११०५ या जागेच्या मालक आहेत, यांच्य वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. तथापि माझ्य अशिलाकडून १) मे. श्रीनाथ कन्स्टक्शन कं. आपि श्री. अरबिंदा परितोष पाल व[े]श्रीमती प्रतिव अरबिंदा पाल यांच्या दरम्यान सदर फ्लॅट जागेबाब झालेला दिनांक १७.१०.१९१४ रोजीचा मुळ बिल्ङ करारनामा आणि २) श्री. अरबिंदा परितोष पाल व श्रीमती प्रतिवा अरबिंदा पाल आणि श्री. वजुभा लालजीभाई विरादीया यांच्या दरम्यान सदर फ्लंटबाबत झालेला दिनांक ०७.०२.२००१ रोजीचा मुळ करारनाम हरवला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर दिनांक १७.१०.१९९४ व ०७.०२.२००१ रोजीचे मुळ करारनामाबाबत विक्री, अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास् त्यांनी माझ्याकडे आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांक आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचन प्रकाशनापासून **१४ दिवसात** लेखी स्वरुपात कळवावे अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत अस् समजले जाईल आणि तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि सदर फ्लॅट जागेचे अधिका स्पष्ट व बाजारभाव योग्य असल्याचे समजले जाईल. स्पष्ट व बाजारमाज .. दिनांक: २०.११.२०२४ आर.एल. ज्यास्त वकील उच्च न्यायालय, मुंबई स्पन्नशाईन हाईटस्, रेल्वे कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्व स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९

जाहीर सूचना

माझे अशील **श्री. कमल आर. बेलेल** हे दुकान क्र.४ तळमजला. शिवशक्ती दर्शन बी को-ऑप.हौ.सो.लि. चंदन पार्क, भाईंदर (पुर्व), ता. व जि. ठाणे-४०११०५ या जागेचे मालक आहेत. यांच्या वतीने येथे सचन देण्यात येत आहे. तथापि माझ्या अशिलाकडून **मे** शिवशक्ती कन्स्टक्शन कंपनी आणि श्री. उपेंद्र एल **दास** यांच्या दरम्यान दिनांक १०.०६.१९९५ रोजीच सदर दकानाबाबत झालेला मळ बिल्डर करारनामा हरवल आहे. जर कोणा व्यक्तीस सदर दिनांक १०.०६.१९९५ रोजीचा मळ करारनामाबाबत विक्री. अदलाबदल अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताह दावा असल्यास त्यांनी माझ्याकडे आणि खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक दस्तावेजी पराव्यांसह सद सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसात** लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि तद्नंतर कोणताही टावा विचारात घेतला जाणार नाही आणि सदर टकान जागेचे अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य असल्याचे समजले जाईल.

देनांक: २०.११.२०२४ वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९.

जाहीर सूचना

श्रीमती सविता सनिल शिंदे या फ्लॅट क्र. ४०७, ४था मजला ए विंग, इमारत क्र.३, क्षेत्रफळ बिल्टअप क्षेत्र २०३.७१ चौ.फु. (कार्पेट) क्षेत्र, सुंदर नगर म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.३, हिस्सा क्र.१३, गाव वाळिव, तालुका वसई, जिल्हा पालघर या फ्लॅटच्या मालक आहेत. सदर फ्लंट श्रीमती सविता सनिल शिंदे व स्वर्गीय श्री सुनिल कृष्णा शिंदे यांनी में. एस.पी. बिल्डर्स ऑण्ड डेव्हलपर्स यांच्याकडन दिनांक २०.०९.२०१३ रोजीच्य नोंदणी क्र**.वसई-२/७९७१/२०१३** धारक विक्र करारनामानसार खरेदी केले होते. सदर फ्लॅट खरेदी करण्यासाठी यांनी डीएचएफएल हौसिंग फायनान्स लिमिटेडकडून कर्ज घेतले होते आणि मदा फ्लॅंट त्यांच्याकडे तारण देवल आहे. आता **पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायना**न्स यांनी डीएचएफएलचा ताबा घेतला आहे आणि स्वर्गीय श्री. सुनिल कृष्णा शिंदे यांचे १७.०९.२०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार १ श्रीमती सविता सुनिल शिंदे (पत्नी), २) कुमार जिवीक सुनिल शिंदे (मुलगी), ३) श्रीमती सर (आई) हे आहेत. आता श्रीमती सविता सुनिल शिंदे यांना नमुद केलेले कर्ज बंद करण्याची इच्छा आहे आणि त्यांनी सदर फ्लॅटचे सर्व मुळ कागदपत्रे **पिरामल कॅपिट**ल **ॲण्ड हौसिंग फायनान्स** यांच्याकडे परत मागितले आहेत सर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती इत्यादींना येथे विनंती आहे की. त्यांनी माझे अशील किंवा त्यांचे समपदेशक न्हणून माझ्याकडे त्यांचे दावा, आक्षेपबाबत कोणतार्ह अधिकार, हक्क, हित तसेच अर्ज केलेल्या मालमत्तेत काही अधिकार असल्यास योग्य पुराव्यांसह सदर सूचनेपासून १x दिवसांत कळवावे. अन्यथा त्यावर कोणताही आक्षे . केंवा दावा नाही असे समजले जाईल. दिनांक: २०.११.२०२४

प्रिया नितीन कार् (वकील उच्च न्यायालय) दुकान क्र.बी-६, विष्णु दर्शन कोहौसोलि., राधा नगर, तुळींज रोड, नालासोपारा (पुर्व)-४०१२०९

जाहीर सूचना

सर्वसामान्यांना कळविण्यात येते की, माझे क्लायंट श्रीमती सरिता भानुमित्र अप्पन आणि श्रीमती विलेना सुनीलकुमार बल्ला, यांची वडिलांचे 15 डिसेंबर 1998 रोजी निधन झाले आणि आई कै. श्री समाधान अब्राहम यांचे 23 सप्टेंबर 1993 रोजी हि निधन झाले. मयत झालेले कै. ग्यानसुंदर अब्राहम हे राजीव गांधी नगर निवारा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. साठी पात्र आहेत. डेपो, धारावी, मुंबई-400017, हे देखील संस्थेचे परि.-2 मधिल क्रमांक- 201 वर नमूद आहे. हे जाहीर केले आहे. श्रीमती सरिता भानुमित्र अप्पन आणि श्रीमती विलेना स्नीलक्मार बल्ला यांनी कायदेशीर वारस म्हणून आपलेला प्रस्तावित केले आहे, ते दोघेही वर नमूद केलेल्या संपत्तीचे समान हक्क आहेत. जसे की कोणत्याही व्यक्तीची विक्री, वारस/व्यक्ती, गहाण, धारणाधिकार, भाडेपट्टी, भेट, कायदेशीर वारस हक्क किंवा अन्यथा, या सदस्यत्व/कायदेशीर वारसाच्या संदर्भात कोणताही अधिकार नाही. सदस्यत्व/कायदेशीर उत्तराधिकारी मधील कोणतेही अधिकार, शीर्षक, दावा किंवा स्वारस्य असलेली कंपनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत सहाय्यक कागदपत्रांसह अधोस्वाक्षरीत लेखी कळवेल आणि त्यानंतर माझा क्लायंट सदर सदस्यत्व/कायदेशीर हस्तांतरित करण्याची कार्यवाही करेल. परंतु हस्तांतरणासाठी विनामूल्य असेल. कोणाचे यानंतर कोणाकडूनही दावा प्राप्त झाल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

> एडवोकेट शबाना एम. इनामदार (कन्सल्टन्ट) बायजीद ऍण्डअसोसिएट्स

पत्ता- दुकान क्रमांक ०८, बी-विंग, धीरज आर्मा पुनर्वसन इमारत,अनंत काणेकर मार्ग, M.S.E.B. वांद्रे पूर्व मुंबई-400051संपर्क क्रमांक: 8850765608/9699208005

THE NEW PIECE GOODS BAZAAR CO. LTD. (Sheth Mooljee Jaitha Cloth Market) Regd. Office: 51/53 L.K. Chawl, Ground Floor, Room No. 1, 2 & 3, 1" Ganeshwadi,

Near M. J. Market, Mumbai-400 002. Email: mjmarket09@yahoo.con Tel. No. 49713793/49718824

Date: 20/11/2024 NOTICE

247 To 250

NOTICE is hereby given that the details of the given below share certificate name mentioned below table have applied for duplicate Share Certificate in lieu of misplace Original Share Certificate. The particulars of the names of the Shareholders and the distinctive numbers of their shareholding are as follows:

Registered

3847

Folio No. Certificate No.

02500 Jaysukhlal Chhotalal Shah Any person having any claim or objection with regard to the said shares or lien or against the issue of duplicate Share Certificates thereof must inform the undersigned about such claim or objection/s within 15 days from the date hereof at the address given below failing which such objection or claim shall be deemed to have been waived and the Company shall proceed to issue such duplicate share certificate to the above-mentioned Applicants, The above mentioned Original Share Certificate shall stand cancelled for all purpose after issue of Duplicate Share

For The New Piece Goods Bazaar Co. Ltd. Sd/-

Distinctive

nos.

02461 To

Shares

40

Dated this 20th Day of November, 2024 Rameshkumar H. Jain, Praveenkumar C. Jair Director(s) - Office in Charge

Name of

the Shareholders

Padma Jaysukhlal Shah

फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

कॉपोरेट कार्यालयः युनिट क्र.११०१, ११वा मजला, सिग्नस प्लॉट क्र.७१ ए, पवई, पासपोली, मुंबई-४०००८७. ताबा सूचना

ज्याअर्थी :

FEDBANK

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **फेडबॅक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ३०.०८.२०२४ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदारः **(१) सागर संजय सकपाल (कर्जदार), (२) भावना सागर सकपाल (सह–कर्जदार)** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत **दिनांक** १४.०८.२०२४ रोजी कर्ज खाते क्र.एफईडीव्हीएए०एचएल०५०००४१ करिता देय रक्कम रु.२१,३२,५१३.३१/- (रुपये एकवीस लाख बत्तीस हजार पाचशे तेरा आणि पैसे एकतीस फक्त) कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये **१८ नोव्हेंबर, २०२४** रोजी घेतलेला आहे.

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड** यांच्याकडे थकबाकी **दिनांक १४.०८.२०२४ रोजी कर्ज खाते क्र.एफईडीव्हीएए०एचएल०५०००४१** करिता देय रक्कम रु.२१,३२,५१३.३१/- (रुपये एकवीस लाख बत्तीस हजार पाचशे तेरा आणि पैसे एकतीस **फक्त)** कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

अनुसूची - १ तारण मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.४०५, क्षेत्रफळ सुमारे ४२५.०० चौ.फु. किंवा ३९.४९ चौ.मी. बिल्टअप, ४ता मजला सावित्री अपार्टमेंट म्हणून ज्ञात आरसीसी इमारत, जमीन सर्व्हे क्र.९, हिस्सा क्र.६, मौजे टेमघर, जिल्हा ठाणे, महापालिका घर क्र.७९३, टेमघर, भिवंडी, जिल्हा ठाणे, भिंवडी निझामपूर शहर महानगरपालिकेच्या मर्यादेत, भिवंडी, जिल्हा ठाणे, नोंदणी जिल्हा, ठाणे जिल्हा निबंधकांच्या ऱ्यायकक्षेत व निबंधक उप-जिल्हा भिवंडीच्या न्यायकक्षेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड. सही/- (प्राधिकृत अधिकारी) दिनांकः १८.११.२०२४

FEDBANK

ठिकाण: ठाणे

फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड कॉपोरेट कार्यालयः युनिट क्र. ११०१, ११वा मजला, सिन्नस प्लॉट क्र.७१ ए, पवई, पासपोली, मुंबई-४०००८७.

फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

ताबा सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **फेडबँक** फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ३०.०८.२०२४ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदारः **(१) साजिद मोहमद हारून शेख (कर्जदार),** (२) आस्मा बानो शमसुद्दीन शेख (सह-कर्जदार), (३) इम्तियाझ झहिरुलहक अन्सारी (जामिनदार) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत **दिनांक १४.०८.२०२४** रोजी **कर्ज खाते क्र.एफईडीकेसीएस०एचएल०५०७०३५** करिता देय रक्कम रु.२१,०७,८६३.१३/ - (रुपये एकवीस लाख सात हजार आठशे त्रेसष्ट आणि पैसे तेरा फक्त) कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये १८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेतलेला आहे.

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी फेडबॅंक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड यांच्याकडे थकबाकी दिनांक १४.०८.२०२४ रोजी कर्ज खाते क.एफर्इडीकेसीएस०एचएल०५०७०३५ करिता देय रक्षम रु.२१,०७,८६३.१३/- (रुपये एकवीस लाख सात हजार आठशे त्रेसष्ट आणि पैसे तेरा फक्त) कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे

अनुसूची – १ तारण मालमत्तेचे वर्णन

निवासी फ्लॅट जागा क्षेत्रफळ सुमारे ४६५.०० चौ.फु. किंवा ४३.२१ चौ.मी., फ्लॅट क्र.५०८ बिल्टअप, ५वा मजला व रॉयल गार्डन म्हणून ज्ञात आरसीसी इमारत, जमीन सर्व्हे क्र.४३, हिस्सा क्र.११, मौजे नारपोली, जिल्हा ठाणे, महापालिका घर क्र.७६१, नारपोली, भिवंडी, जि. ठाणे-४२१३०८ व भिंवडी निझामपूर शहर महानगरपालिकेच्या मर्यादेत, भिवंडी, जिल्हा ठाणे, नोंदणी जिल्हा, ठाणे जिल्हा निबंधकांच्या न्यायकक्षेत व निबंधक उप-जिल्हा भिवंडीच्या न्यायकक्षेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड.

दिनांकः १८.११.२०२४ ठिकाण: ठाणे

सही/- (प्राधिकृत अधिकारी) फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

FEDBANK

फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड कॉपोरेट कार्यालयः युनिट क्र.११०१, ११वा मजला, सिग्नस प्लॉट क्र.७१ ए, पवई, पासपोली, मुंबई-४०००८७.

ताबा सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **फेडबॅक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक २०.०८.२०२४ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदारः <mark>(१) सतिश मोतिराम शेलार (कर्जदार), (२)</mark> **प्रोनाली सतिश शेलार (सह–कर्जदार)** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक १४.०८.२०२४ रोजी कर्ज खाते क्र.एफईडीकेसीएसएसटीएल०४९०९३४ करिता देय रक्रम रु.२५,७६,८०४.६६/- (रुपये पंचवीस लाख शहात्तर हजार आठशे चार आणि पैसे सहासष्ट फक्त) कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमश् ठरले असून कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** कायद्यांच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये १८ नोव्हेंबर. २०२४ रोजी घेतलेला आहे.

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **फेडबॅक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड** यांच्याकडे थकबाकी **दिनांक** १४.०८.२०२४ रोजी कर्ज खाते क्र.एफईडीकेसीएसएसटीएल०४९०९३४ करिता देय रक्कम रु.२५.७६.८०४.६६/- (रुपये पंचवीस लाख शहात्तर हजार आठशे चार आणि पैसे सहासष्ट फक्त) कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

अनुसूची - १ तारण मालमत्तेचे वर्णन

आर.सी.सी. इमारत ग्रामपंचायत घर क्र.१४/सी, क्षेत्रफळ सुमारे १४४० चौ.फु. तत्सम १३३.८२ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, २रा मजला, झेड.पी. शाळेजवळ, पडघा रोड, पडीक असलेल्या जिमनीवर बांधलेले व ग्रामपंचायत खांडवळ, गाव वाशेरे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, उप-नोंदणी तालुका भिवंडी व नोंदणी जिल्हा व विभाग ठाणे.

दिनांकः १८.११.२०२४ ठिकाण: ठाणे

सही/- (प्राधिकृत अधिकारी) फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that below given details share certificates have been lost of the Company JSW Holdings Ltd, having its registered office at Village Vasind, Taluka Shahapur, Dist. Thane, Thane, Maharashtra - 421604,

We have applied to the Company/RTA for issue duplicate certificates for loss/misplaced the same. Any person who has any claim in respect of the said shares should lodge such claim with the Company Register Office or their RTA KFin Technologies Ltd.

within 15 days of the publication of this notice. The Share Certificates have not attached transfer deed duly signed. The details of shares are as under: Name of Shareholders: | Reg. Fol. No. | F/V | Cert. Nos. | Distinctive Nos | Qty

VIMLA NAROTTAM SONI | 00803919 | Rs.10/- | 14844 | 3503077 to 3503126 | 50 Eq. Shares NAROTTAM ODHAVJI SONI 00803920 Rs.10/- 14845 3503127 to 3503176 50 Eq. Shares Place: Mumbai Name of Shareholders Date: 20.11.2024 VIMLA NAROTTAM SONI JT. NAROTTAM ODHAVJI SONI

FEDBANK

फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: युनिट क्र.११०१, ११वा मजला, सिग्नस प्लॉट क्र.७१ ए, पवई, पासपोली, मुंबई-४०००८७.

ज्याअर्थ<u>ी</u> :

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक २६.०८.२०२४ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार गरणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदारः **(१) इसरार अब्दुल हसन खान (कर्जदार), (२**) **जन्नतुन्नीशा इसरार खान (सह–कर्जदार)** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्य आत **दिनांक १४.०८.२०२४** रोजी **कर्ज खाते क्र.एफईडीकेसीएस०एचएल०५०५८१७** करित देय रक्कम रु.२२,११,४९०.६४/- (रुपये बावीस लाख अकरा हजार चारशे नव्वद आणि **पैसे चौसष्ट फक्त)** कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

ताबा सूचना

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमध् ठरले असून कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये **१८ नोव्हेंबर, २०२४** रोजी घेतलेला आहे.

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेल असल्यास त्यांनी **फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड** यांच्याकडे थकबाकी **दिनांक १४.०८.२०२४** रोजी **कर्ज खाते क्र.एफईडीकेसीएस०एचएल०५०५८१७** करिता देय रक्कम ह.२२,११,४९०.६४/- (रुपये बावीस लाख अकरा हजार चारशे नव्वद आणि पैसे चौसष्ट **फक्त)** कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे

अनुसूची – १ तारण मालमत्तेचे वर्णन

निवासी फ्लॅट जागा क्षेत्रफळ सुमारे ५१५.०० चौ.फु. किंवा ४७.८६ चौ.मी., फ्लॅट क्र.५१० बिल्टअप, ५वा मजला व रॉयल गार्डन म्हणून ज्ञात आरसीसी इमारत, जमीन सर्व्हे क्र.४३, हिस्स क्र.११, मौजे नारपोली, जिल्हा ठाणे, महापालिका घर क्र.७६१, नारपोली, भिवंडी, जि. ठाणे-४२१३०८ व भिंवडी निझामपूर शहर महानगरपालिकेच्या मर्यादेत, भिवंडी, जिल्हा ठाणे, नोंदर्ण जिल्हा, ठाणे जिल्हा निबंधकांच्या न्यायकक्षेत व निबंधक उप-जिल्हा भिवंडीच्या न्यायकक्षेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड.

दिनांकः १८.**१**१.२०२४ ठिकाण: ठाणे

सही/- (प्राधिकृत अधिकारी) फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

PUBLIC NOTICE FORM NO. 16- INVITING CLAIMS OR OBJECTION

Mr. Ashish Nayar, a Member of the Ivory Towers Co-operative Housing Society Ltd. having address at Sector 3, Bhakti Park, Wadala (East), Mumbai 00 037 and holding Flat No. A-0502 on the 5th Floor of the Julian Alps building of the Society, died on 04.03.2024. without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or othe

laimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interes f the deceased member in the capital/property of the society within a period o 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the nants/objectors, in the office of the society between 10.00 A.M. to 6.00 P.M. rom the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date: 20.11.2024

Sd/-For and on behalf of the lvory Towers Co-operative Housing Society Ltd Hon. Secretary

GCSB Bank

PUBLIC NOTICE ON AUCTION OF PLEDGED GOLD ORNAMENTS

The borrower/s in specific and interested bidders, in general, are hereby informed that on account of non-repayment of the Banks due by the borrowers as under despite the payment notice and recall/auction notice issued by the Bank, the gold ornaments pledged with the bank security by ers for the loan avalled by them will be sold in public at s" and "non-recourse" basis through e-auction portal https://gold.samil.in on 28th November 2024 at 10.30 AM. The auction may be adjourned to any other later date at the discreation of the bank upon publication of the same in the Bank's notice board. The borrowers are hereby further inform hat the gold ornaments will be disposed of by private sale if the public auction is not successfu and if there is a further balance to be recovered thereafter, legal action will be initiated against the orrower/s for recovery of the balance amounts due to the bank. In case of diseased borrower, all conditions will be applicable to legal heirs.

S. No.	Account Name	Client ID	No.of Acc.	ding as on 19/11/2024	Weight (grams)
	BRANCH NAM	E : VIRAR			
1	Sachin Dinkar Patil	3149729	1	223289.75	44.50
For more details/account wise information borrowers/interested bidders may co			ay contact		

respective branches and for participating in the auction, please visit/login to the e-auction oortal https://gold.samil.in

VIRAR | 20.11.2024

Sd/- Authorized Officer, CSB Bank

जाहिर नोटीस जहिर नोटीस देण्याचे कारण की, या नोटीसीतील परिशिष्टमध्ये वर्णिलेल्या जिमन मिळकती हया संबंधित

मालक यांच्या मालकी कट्जाच्या व निर्विवाद बोजामक्त आहेत हे चैकशी करणेसाठी खालील नमुद केलेल्या परिशिष्टमधिल मिळकतीमध्ये कोणाही व्यक्तीचा हक्क, हितसंबंध, मालकीहक्क, विक्रिद्वारे, देवाणघेवाण, गहाण, बक्षिसपत्र, भेट, ट्रस्ट, वारसा, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार, दान, कौंटुंबिक समझोता, पोटगी, भाडेकरार, अदलाबदली इत्यादीद्वारे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे बोजा, जडजोँखीम, शंका. दावे आणि हक्क असल्यास त्यांनी त्यांचा सदर हक्क दाखविणारी हरकत. ही नोटीस प्रसिद्ध पोचपावती घेउन कळवावी अन्यथा त्यांचा सदर मिळकती वरील हक्क त्यांनी कायमचा सोडून दिला आहे

असे समजण्यात येईल. परिशिष्ट गांव मौजे फळेगाव, तालुका पंचायत समिती कल्याण, जिल्हा परिषद ठाणे आणि ग्रामपंचायत मढ, तालुका शहापुर, जिल्हा परिषद ठाणे यांच्या अधिकार क्षेत्रातील जिमनीः

परिशिष्ट-1 मौजे फळेगाव, ता. कल्याण, जि. ठाणे येथील जमिनी

जमिन मालकाचे नाव जमिन मालकाचे नाव हिस्सा नं हिस्सा नं. दिनेश बबन जाधव विश्वास जाधव 67/7 67/8/3T कमल अनिल गोले 67/8/ब 68/2/ब ु शशिकांत लक्ष्म<u>ण गुंजल</u> सुरेश बारकु कानशिवले सोमनाथ बारकु कानशिवले सुरेश श्रीपात भोईर आशा रमेश थामले 69/2 सुनिता राजेंद्र भोसले 69/3 दिनेश बबन जाधव विश्वास के जाधव 69/4/31 69/4/ब विश्वास स. भोईर 82/2/ब वित्रा भोईरं आणि प्रभा गुंजल 82/2/क चित्रा भोईरं आणि प्रभा गुंजल चित्रा सुरेश भोईरं आणि प्रभा राशिकांत गुंजल चित्रा सुरेश भोईरं आणि 84/1/ब 84/1/क प्रभा शशिकांत गुंजल 84/2/31 चित्रा सरेश भोर्डरं आणि 84/2/ब चित्रा सरेश भोर्डरं आणि प्रभा शशिकांत गुंजल वसंत दळवी, हरिशचंद्र डोंगरे 84/3/ৰ विलास नाथा जाधव विजय पाटिल, रामदास घरत

परिशिष्ट 2

मौजे मढ, ता. शहापुर, जि. ठाणे येथील जमिनी

	सर्वे नं. हिस्सा नं.	जमिन मालकाचे नाव	सर्वे नं. हिस्सा नं.	जमिन मालकाचे नाव	
l	275	शशिकांत गुंजल आणि सुरेश भोईर	276	सुरेश भोईर आणि शशिकांत गुंजल	
l	277	सुरेश भोईर आणि शशिकांत गुंजल	278	शशिकांत ल. गुंजल आणि सुरेश श्री. भोईर	
l	280	सुधिर त. पाटील	281	सिताराम त. गायकर	
l	293	सुरेश भोईर आणि धोंडुगायकर	295	चित्रा भोईर आणि प्रभा गुंजल	
ı	302	सुरेश भोईर	305	विमल पाटील	
l	307	पंढरीनाथ के. पाटील	320	सुरेश श्रीपात भोईर आणि धोंडु गणु गायकर	
	321	सुरेश भोईर आणि राशिकांत गुंजल	436	शशिकांत ल गुंजल आणि सुरेश श्री. भोईर	
ı				भागादे एंद भूमोमिएट्स	

दिनांकः 20/11/2024

87/2 चित्रा स. भोईरं आणि प्रभा रा. गुंजल

बी एस एल एल एल बी ठिकाण : मुंबई आफिस क्रं. 202, लोटस बिजनेस पार्क, एस.वी. रोड. मालाड वेस्ट. लखानी बैंक्वेट हॉल, दिनांक : १९ नोव्हेंबर २०२४ रामबाग, मुंबई 400064, मो. 09545152888 / 09699520711

ॲडव्होकेट जीवनदत्ता एम. आरगडे

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that SMT NAFISA SHABBIR KHAMBATA & SHABBIR SAIFUDDIN KHAMBATA has agreed to sell her Flat No 1401 on 14th Floor in Shaac Residency, E S Patanwala Marg, Jijabhoy Bhosle Udhyan, Opp. Rani Baug Bus Depo, Mumbai - 400027 to Mustufa Asger Gittham & Maria Mustufa Gittham.

Any person/s having any claim/s and/or objections to the sale and transfer of the above mentioned Flat is/are requested to make the same in writing within 15 days of the date of publication of this notice along with necessary documents to substantiate any such claim/s and/or objections to the undersigned within the prescribed period failing which the Owner shall approach the Society for transfer of right, title & interest rights to prospective purchaser/s without any further reference and any such claim/s and/or objection/s shall be considered as willfully relinquishes abandoned or waived.

SECRETARY

Shaad Residency E S Patanwala Marg Jijabhoy Bhosle Place: Mumbai Dated: 20th Day of November 2024 Udhyan Opp Rani Baug Bus Depo Mumbai - 400027

ABHIJIT TRADING CO LTD

CIN: L51909MH1982PLC351821 Reg Off: Chl No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon Mumbai 400062Corp. Off: 16/121-122, Jain Bhawan Faiz Road W.E.A Karol Bagh New Delhi-110005 Email Id: abhijitrading@gmail.com Website: www.abhijittrading.in, Ph: +91- 9891095232

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the company will be held on **Tuesday, 17th December, 2024 at 01:00 pm** through video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of EGM. The Notice of EGM for the Financial Year ending 2024-2025 is available and can be downloaded from Company's Website www.abhijittrading.in & BSE www.bseindia.com.

n compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 o the Companies (Management and Administration) Rule, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 the Members are provided with the facility to cast their votes on a resolution set for in the notice of EGM using electronic voting system (e-voting) provided by Bigshare. The voting rights of Members shall be in proportion to the equity share held by them in the paid-up equity share capital of the Company as on 10th December, 2024 ('cut-off

The remote e-voting commences on 14th December, 2024 at 09:00 am IST and ends on 16th December, 2024 at 5:00 pm IST. During the period Member may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by Bigshare thereafter. Those Member who shall be present in the EGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the EGM.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend/participate in the EGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person who acquires share in the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically and hold share as of cut off dates: may obtain the login ID and password by sending a request to totologishareonline.com. However, if he/she is already registered with Bigshare for remote e-voting than he/she can use her/his existing User Id & Password for casting the votes.

If you have not registered your email address with the company/ depositor you may please follow below

nstruction for obtaining login details for e-voting :

to abhijitrading@gmail.com

Physical

Holding

Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share Certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned $copy\ o\underline{f}\ Aadhar\ Card)\ by\ email\ to\ \underline{abhijitrading@gmail.com}$ Please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card)

Members who have not registered their email addresses with the company may register the same by provide Folio No., Name of shareholder, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to abhijitrading@gmail.com & mukesh@bigshareonline.com For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the EGM. I you have any queries relating to remote e-voting please refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the downloads section of <u>www.evoting.nsdl.com</u> or contact at toll free no. 1800 $1020\,990\,and\,1800\,22\,44\,30\,or\,send\,a\,request\,to\,\underline{evoting@nsdl.co.in}$ The details of EGM are available on the website of the company at

www.abhijittrading.in, BSE at www.bseindia.com

For ABHIJIT TRADING CO LTD Virendra Jain

Place: New Delhi Date: 19th December, 2024

Managing Director DIN: 00530078

bilt

बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड **सीआयएन :** एल २ १० १० एमएच १ ९ ४ ५ पीएलसी ० १० ३ ३ ७ **नोंदणीकृत कार्यालय :** ६०२, बोस्ट्न हाऊस, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – ४००९३. **दूरध्वनी:** +९१ (०२२) ४००० २६०० वे**बसाईट:** www.biltpaper.in, **ई-मेल:** sectdiv@biltpaper.in;

टपाल मतदान सूचना

(कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि नियम २२ च्या अनुषंगाने)

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, खाली दिलेला ठराव बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांनी रपाल मतदानादारे केवल रिमोद्याअ ई-मतदान प्रकियेदारे (ई-मतदान) पाम करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) च्या नियम २२ च्या अनुषंगाने आणि अधिनियम आणि नियमांच्या इतर लागू तरतुदी नुसार सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/ २०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि सहवाचिता इतर संबंधित परिपत्रके यासह सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जुन २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२ ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी सहकार मंत्रालय (एमसीए परिपत्रक), सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) विनियम, २०१५ (सेबी सची विनियम) चे नियमन ४४ द्वारे जारी केलेले इन्स्टिट्यट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आणि इतर लाग कायदे. नियम आणि विनियम (त्या काळासाठी अंमलात असलेल्या आणि वेळोवेळी सधारित केलेल्या कोणत्याही वैधानिक सधारण किंवा पुर्नअधिनियमांसह) द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक-२, कंपनीने मंगळवार १९ नोव्हेंबर २०२४ रोजी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्ल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (डिपॉझिटरीज) च्या फायर्देशीर मालकी डेटा / रेकॉर्डमध्ये त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी केलेल्या सदस्यांना आणि आरसीएमसी शेअर रजिस्ट्री प्रा. लि., निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी, १९ नोव्हेंबर २०२४ च्या टपाल मतदानाची सचना. कायद्याच्या कलम १०२ नुसार स्पष्टीकरणात्मक विधानासः पाठवली आहे.

मंडळाने, नियमांच्या नियम २२(५) नुसार, मतपत्रिका/ई-मतदान कायद्यानुसार आणि निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी टपालाद्वारे मतदान प्रक्रिया आयोजित करण्यासाठी मे. विरल संघवी अँड असोसिएट्स कार्यरत कंपनी सचिव, (सदस्य क्र.एफसीएस १०३३१, सीओपी क्र.९०३५) यांची तपासणीस म्हणून नियुक्ती

नएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग डेटाची तपासणी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर तपासणीस आपला अहवाल लिखित स्वरूपात सादर करेल. टपाल मतदान/ई-व्होटिंगद्वारे प्रस्तावित केलेल्या ठरावांवरील निकाल ई-मतदान समाप्त झाल्यापासून २ कामकाजाच्या दिवसांत घोषित केले जातील आणि ३ (तीन) दिवस कालावधीसाठी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सूचना फलकावर प्रदर्शित केले जातील आणि बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (स्टॉक एक्स्चेंज) यांना कळवले जाईल जेथे कंपनीचे इक्विटी शेअर्स आहेत सूचीबद्ध आहेत. टपाल मतदान/ई-व्होटिंगचे निकाल कंपनीच्या www.biltpaper.in वर आणि एनएसडीएल च्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील प्रदर्शित केले जातील.

आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास ई-मतदानाची अंतिम तारीख ही ठराव पास झाल्याचे मानले जाईल. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची संमती किंवा असहमत फक्त ई-व्होटिंगद्वारे द्यावी. कंपनीने आरसीएमर्स शेअर रजिस्ट्री प्रा.लि. चे सेवा प्रदान केली आहे, कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी, ई-व्होटिंगची सुविधा देण्यासाठी भागधारकांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देता येईल. ई-मतदानाची तपशीलवा प्रक्रिया टपाल मतपत्रिकेच्या सूचनेत नमूद केली आहे.

विशेष व्यवसाय:

ई-मतदानाचा निष्कर्ष

कट ऑफ तारीख

- १. अधिकृत भाग भांडवलाचे पुनर्वर्गीकरण मंजूर करणे आणि परिणामी कंपनीच्या मेमोरँडम
- ऑफ असोसिएशनमध्ये बदल करणे. २. कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये बदल मंजूर करणे.
- ३. खाजगी प्लेसमेंटच्या आधारावर ०.०१% नॉन-क्युम्युलेटिव्ह नॉन-कन्व्हर्टेबल रिडीम करण्यायोग्य प्राधान्य शेअर्स जारी करणे, ऑफर करणे आणि वाटप करणे. सुश्री रुनेल सक्सेना (डीआयएन: १०४२४१७०) यांची कंपनीच्या गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करणे.

ः गुरुवार, १९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५:०० वा.

रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल ई-मतदानाची सरुवात : बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०९.०० वा.

: शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०२४ एमसीएच्या परिपत्रकांच्या अनुषंगाने, टपाल मतदान सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जात आहे. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ ई-मतदान प्रणालीद्वारे होईल.

'कट-ऑफ तारीख' म्हणजेच शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाल मतपत्रिकेची सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. टपाल मतदान सूचनेची प्रत कंपनीच्या www.biltpaper.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना टपाल मतपत्रिकेची सूचना प्राप्त होत नाही ते वर नमूद केलेल्या वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात.

ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना कंपनीला पत्र लिहून त्यांचे ईमेल पत्ते अपडेट करण्याची विनंती केली जाते sectdiv@biltpaper in किंवा कंपनीच्या निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधीसह, म्हणजे, आरसीएमसी शेअर रजिस्ट्री प्रा. लिमिटेड (निबंधक किंवा आरटीए) rdua@rcmcdelhi.com येथे फॉर्म आयएसआर-१ मधील स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रतसह सदस्याचे नाव आणि पत्ता, पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्टची स्वयं-साक्षांकित प्रत (जसे असेल तर) डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते संबंधित डिपॉझिटरीज सहभागींकड़े नोंदणी / अपडेट करण्याची विनंती केली जाते. ई-मेल पत्त्यांची नोंदणी करताना काही शंका/ अडचण आल्यास, सदस्य sectdiv@biltpaper.in वर लिहू शकतात.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता पुनित ए. बजाज कंपनी सचिव

एसीएस - ५८३९२